



सन्मती सहकारी बँक लि. इचलकरंजी

(मल्टीस्टेट को-ऑप बँक)

प्रधान कार्यालय :- ७/१११ जनता चौक, लक्ष्मी मार्केट इचलकरंजी ४१६११५ फोन नंबर (०२३०) २४३१३३३/३४, २४३१५३१/३२
Email : sanmatiucb@sanmati.bank.in • Web.: www.sanmati.bank.in

३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

(फक्त सभासदांसाठी)

सन्मती सहकारी बँक लि., इचलकरंजी (मल्टीस्टेट को-ऑप बँक)

बँकेच्या सर्व सभासदांना कळविणेत येते की, बँकेची सन २०२५-२०२६ सालची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२३-०८-२०२६ रोजी दुपारी ०३.०० वा. मराठा मंडळ सांस्कृतिक भवन, तांबे माळ, डी मार्ट जवळ, इचलकरंजी-४१६ ११५ येथे खालील विषयावर विचार विनिमय करणेसाठी बोलाविण्यात आली आहे. तरी बँकेच्या सर्व सभासदांनी सभेस वेळेवर उपस्थित रहावे, अशी नम्र विनंती आहे.

* सभेपुढील विषय *

१. दि.२४.०८.२०२५ रोजी झालेल्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. दि.३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा संचालक मंडळाने सादर केलेला वार्षिक अहवाल ताळेबंद, नफातोटा पत्रक, त्यावरिल विविध विवरणे यांचे अवलोकन करून ती मंजुरीस मान्यता देणे.
३. मा. वैधानिक लेखापरीक्षण यांचा सन २०२४-२०२५ सालच्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे.
४. सन २०२५-२०२६ चे वैधानिक लेखापरीक्षण पुर्ण झालेले असून तो ऑडीटर मेमो स्वीकृत करणे.
५. सन २०२५-२०२६ सालात अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे व सन २०२६-२०२७ सालाकरीता संचालकमंडळाने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे.
६. सन २०२६-२०२७ सालाकरीता वैधानिक लेखापरीक्षकांची रिझर्व्ह बँकेने केलेल्या नेमणुकीस मान्यता देणे व त्यांचा मेहनताना ठरविण्याचा अधिकार संचालक मंडळास देणे.
७. सन २०२६-२०२७ सालाकरीता अंतर्गत, कंकरंट व कर लेखापरीक्षकांची केलेल्या नेमणुकीस व त्यांचे मानधनास मान्यता देणे.
८. सन २०२५-२०२६ सालात बँकेचे संचालक, सीईओ व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
९. सन २०२५-२०२६ मध्ये एकरकमी कर्ज परतफेड, तडजोड, बुडीत कर्ज योजने अंतर्गत व्याजामध्ये सवलत देवून कर्ज खाती भागवली त्याची नोंद घेणे.
१०. वैधानिक लेखापरीक्षक यांनी बुडीत असल्याबद्दल प्रमाणित केलेली कर्ज खाती वसुलीचा हक्क अबाधित ठेवून निर्लेखित करणेबाबत
११. दि.२६.१२.२०२५ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मा. सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ को ऑप सोसायटीज (CRCS), नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार तसेच रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकास अनुसरून बँकेचा उपविधीमध्ये सुधारणा (Bye Law amendment) वावत संचालक मंडळाने सुचविलेले बदल पारित केले व या सुधारित उपविधीस सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ को ऑप सोसायटीज (CRCS) यांची मंजुरी मिळालेली नोंद घेणे.
१२. केंद्रिय निवडणुक प्राधिकरण (CEA), नवी दिल्ली यांनी जाहिर केलेल्या संचालक मंडळ निवडणुक कार्यक्रमाच्या अधिन राहून मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटीज अॅक्ट २००२ रूल्स १९H प्रमाणे दि.२९.०३.२०२६इ. रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेबाबत माहिती देणे.
१३. केंद्रिय निवडणुक प्राधिकरण (CEA), नवी दिल्ली यांनी बहुराज्यीय सहकारी कायदा २००२ (MSCS Act 2002), आणि बँकेच्या पोटनियमानुसार सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षाकरता निर्वाचित केलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची नोंद घेणे.
१४. रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार दि. ०१.०८.२०२६ पासून पुढील पाच वर्षाकरता श्री. समीर मिर्झा मैदणी यांची बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केलेल्या नियुक्तीची नोंद घेणे.
१५. संचालक मंडळाने सुचविलेल्या पोटनियम दुरुस्ती (Bye Law Amendment) मसुदा स्विकारणे व त्यास मंजुरी देणे.
१६. आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस गैरहजर असलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीस मान्यता देणे.
१७. मा. अध्यक्षाने परवानगीने ऐनवेळेच्या विषयावर चर्चा करणे.

मा.संचालक मंडळाचे आदेशावरून

स्थळ : इचलकरंजी

दिनांक : ०७/०८/२०२६

श्री.अशोक आप्पासो पाटील

(मुख्य कार्यकारी अधिकारी)

श्री.सुनिल सातगोंडा पाटील

(चेअरमन)

* सभासदांसाठी महत्वाच्या सुचना *

१. गणसंख्येअभावी सभा तहकुव झाल्यास त्याचदिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर सभा भरल व त्यावेळी गणसंख्येची आवश्यकता असणार नाही, त्यात वरील सर्व विषयांचा विचार केला जाईल. २. समानांनय सभासदांनी सभेपुढे ठेवावयाच्या लेखी सुचना व प्रश्न बँकेत कार्यालयीन वेळेत दि. १६.०८.२०२६ पर्यंत पोहचतील अशा रितीने पाठवाव्यात. ३. दि. ३१ मार्च २०२६ अखेरचे ताळेबंद नफातोटा पत्रक व अहवाल बँकेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करणेत आलेला आहे. याशिवाय बँकेची वेबसाईट www.sanmati.bank.in वर देखील प्रसिध्द केलेला आहे याची नोंद घ्यावी. ४. सभासदांनी आपला पत्ता बदललेला असलेस नवीन पत्ता बँकेस ताबडतोब लेखी कळवावा. ५. सभासदांनी जर शेअर्स सर्टिफिकेट अदयाप घेतले नसेल तर ते सभासदांनी बँकेतून घेवून जावे. जर घेवून हलवले असेल तर सभासदांनी इडेन्टीटी बॉण्ड लिहून देवून योग्य ती फी भरून नवीन शेअर्स सर्टिफिकेट घेवून जावे. ६. बँकेच्या पोटनियमानुसार प्रत्येक सभासदास शेअरवावत वारस आपण सुचविणेचा आहे आपण वारसाचे नावसुचविले नसल्यास त्यावावत सत्वर वारस नोंद करून घ्यावी. ७. आरबीआय (RBI) यांच्या सुचनेप्रमाणे बँकेचे सर्व ग्राहक खातेदार व सभासद यांनी आपला ग्राहक ओळखी (KYC) बाबत पुर्तता करणे सक्तीचे आहे. ज्या खातेदारांनी याची पुर्तता केलेली नाही त्यांनी संबंधीत शाखेशी संपर्क साधून अदयावत केवायसी (KYC) कागदपत्रे सादर करावीत. ८. सभासदांनी वार्षिक सभेला येताना आपले ओळखपत्र सोबत आणावे.

टीप - १. अद्याप ज्या सभासदांनी मागील वर्षीचे भेटवस्तू (बॉटल) घेवून गेलेले नाहीत त्यांनी बँकेतून घेवून जावे.

२. सभासदांना वार्षिक अहवालाची प्रत नजीकच्या शाखा कार्यालयात दिनांक १६ ऑगस्ट २०२६ पासून मिळण्याची व्यवस्था केली आहे.